

प्रसिद्धी विभाग २०१९ – २०

क्रीडा विभाग

सुकाळ

## राजगुरुनगरला मॅरिथॉनमध्ये ४०५ स्पर्धक

राजगुरुनगर, ता. ३० : येथील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त, 'फिट इंडिया' मोहिमेअर्गत मॅरिथॉन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत सुमारे ४०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसाठी ६ किमी, तर विद्यार्थिनींसाठी ३ किमी अशा दोन गटांत मॅरिथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील यांच्या हस्ते निशाण दाखवून करण्यात आले.

विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत मुलांच्या वरिष्ठ गटात अनुक्रमे सूरज घोगरे, रियाज जमादार,



राजगुरुनगर (ता. खेड) : मॅरिथॉन स्पर्धेतील विजेते व मान्यवर.

लक्ष्मण गाढवे हे, तर कनिष्ठ गटात ऋत्विंक इंगळे, अनिकेत आढळ, शुभम ढोकळ हे विजयी झाले. मुलांच्या वरिष्ठ गटात ऐश्वर्या खळदकर, तनुजा मुळूक, अक्षदा वाघ या तर कनिष्ठ गटात वैष्णवी नाईकरे, सारिका भालसिंगे, सिद्धी कदम या

विजयी झाल्या. क्रीडा दिनानिमित्ताने महाविद्यालय ते राजगुरु वाडा अशी प्रभात फेरी काढण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. प्रतिमा लोणारी, प्रा. तानाजी पिंगळे, प्रा. एस. बी. गोरे, प्रा. वाय. बी. मोहिते यांनी केले.



राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित मॅरॅथॉन स्पर्धेत सहभागी विद्यार्थी, मान्यवर.

## निरोगी आयुष्यासाठी व्यायाम हवे

### देवेंद्र बुट्टे पाटील यांचे मत

राजगुरुनगर : प्रतिनिधी

निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात व्यायाम आणि त्याला पूरक विविध खेळ खेळण्याची आवश्यकता आहे, असे मत खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया मोहिमेर्गत हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयातर्फे आयोजित मॅरॅथॉन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (दि. २९) झाला. त्यावेळी अॅड. बुट्टेपाटील बोलत होते. संचालक बाळासाहेब सांडभोर, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, डॉ. शिल्पा जगताप, उपप्राचार्य प्रा. एस. एन. टाकळकर, डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे आदी उपस्थित होते.

दरम्यान, महाविद्यालय ते राजगुरू वाडा अशी प्रभात फेरी काढण्यात आली. परिसर स्वच्छ ठेवू, आरोग्यासाठी धावू हा संदेश देण्यात आला. वरिष्ठ गट मुलांमध्ये सुरज घोरे, रियाज जमादार, लक्ष्मण गाढवे; तर मुलींमध्ये ऐश्वर्या खळदकर, तनुजा मुळूक, अक्षदा वाघ यांनी यश मिळविले.

कनिष्ठ गटात मुलांमध्ये ऋत्विंक इंगळे, अनिकेत आढळ, शुभम ढोकळ आणि मुलींमध्ये वैष्णवी नाईकरे, सारिका भालसिंगे, सिध्दी कदम यांनी यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना आरोग्याची शपथ देण्यात आली.

चांडोलीच्या ग्रामीण रुग्णालयातर्फे रुग्णवाहिका व खेड पोलिस ठाण्याच्या वतीने सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात आली. महाविद्यालयातील जीमखाना, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेचे आयोजन शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. प्रतिमा लोणारी, प्रा. तानाजी पिंगळे, प्रा. एस. बी. गोरे, प्रा. वाय. बी. मोहिते यांनी केले. प्रस्ताविक प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, तर सूत्रसंचालन प्रा. मच्छिंद्र मुळूक यांनी केले. प्रा. एस. बी. गोरे यांनी आभार मानले.

### स्पर्धेतील विजयी विद्यार्थी

विद्यार्थ्यांसाठी ६ किलोमीटर तर विद्यार्थिनींसाठी ३ किलोमीटर अशा दोन गटांत ही मॅरॅथॉन स्पर्धा पार पडली. यात सुमारे ४०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजयी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

## निरोगी आयुष्यासाठी व्यायामाची गरज : देवेंद्र बुट्टेपाटील



**राजगुरुनगर :** निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात व्यायामाला महत्त्व देण्याची गरज असून त्याला पूरक म्हणून दररोज आ-चरणात आणता येईल असा खेळ खेळण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी केले ते हुतात्मा राजगुरु महाविद्यालय व साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया मोहिमे अंतर्गत मॅरिथॉन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी बोलत होते.

या प्रसंगी संचालक बाळासाहेब सांडभोर, प्राचार्य डॉ.एच.एम.जरे, डॉ. शिल्पा जगताप, उपप्राचार्य प्रा.एस.एन.टाकळकर, डॉ. व्ही.डी.कुलकर्णी, डॉ.संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते. या निमित्ताने प्रभात फेरी, धावण्याच्या शर्यती, योगा आदि शारीरिक व्यायाम उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील पुढे बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शारीरिक तंदुरुस्ती, योग्य आहार, पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याची गरज आहे. त्यासाठी व्यसनांपासून दूर राहायला हवे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी

होऊन जिकण्यापेक्षा सहभागाचा आनंद घ्यायला हवा असे सांगून मनातील जिद्दीला परिश्रमाची जोड दिली तर कोणतेही ध्येय साध्य होऊ शकते असा यशाचा मंत्र विद्यार्थ्यांना दिला.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने महाविद्यालय ते राजगुरुवाडा अशी प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी ६ कि.मी. तर विद्यार्थिनींसाठी ३ कि.मी. अशा दोन गटात मॅरिथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात सुमारे ४०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजयी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

वरिष्ठ गट मुले - सुरज घोमरे, रियाज जमादार, लक्ष्मण गाढवे . मुली- ऐश्वर्या खळदकर, तनुजा मुळूक, अक्षदा वाघ,कनिष्ठ गट मुले - ऋषिक इंगळे, अनिकेत आदळ, शुभम ढोकळ, मुली - वैष्णवी नाईकरे, सारिका भालसिंगे, सिध्दी कदम. या स्पर्धेच्या निमित्ताने परिसर स्वच्छ ठेवू, आरोग्यासाठी धावू हा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांना आरोग्याची शपथ देण्यात आली. चांदोलीच्या ग्रामीण आरोग्य रुग्णालयाच्या वतीने रुग्णवाहिका व खेड पोलीस स्टेशनच्या वतीने सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात आली. महाविद्यालयातील जीमखाना, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले.



दै. प्रभात

डॉ. संजय शिंदे  
प्रसिद्धी विभाग प्रमुख